

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी “शिखर समिती” ची स्थापना करणेबाबत....

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: राकायो-२०१८/प्र.क्र.१४५/राकावि-२
गोकूळदास तेजपाल रुग्णालय आवार, संकूल इमारत, १० वा मजला,
मंत्रालय, मुंबई-४०० ००१.
दिनांक: ११ जानेवारी, २०१९

वाचा -

- (१) सार्वजनिक आरोग्य विभाग,शासन निर्णय क्र.राकायो-२०१८/प्र.क्र.१४५/राकावि-२, दिनांक- ०५ मे,२०१८.
- (२) सार्वजनिक आरोग्य विभाग,शासन शुध्दीपत्रक क्र.राकायो-२०१८/प्र.क्र.१४५/राकावि-२, दिनांक १४ मे,२०१८.

प्रस्तावना -

राज्य कामगार विमा योजनेसाठी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याबाबतचा निर्णय मा.मंत्रीमंडळाने दिनांक २४.०४.२०१८ रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. सदर सोसायटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी “शिखर समिती” स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -

सदर शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शिखर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर समितीची संरचना खालील प्रमाणे असेल.

- | | |
|--|--------------|
| (१) मा.मंत्री,सार्वजनिक आरोग्य | - अध्यक्ष |
| (२) मा.मंत्री,वित्त व नियोजन | - सदस्य |
| (३) मा.मंत्री,कामगार | - सदस्य |
| (४) मुख्य कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी | - सदस्य सचिव |

२. शिखर समितीची कार्यकक्षा खालील प्रमाणे असेल.

- (१) शिखर समितीची बैठक प्रत्येक आर्थिक वर्षात सहा महिन्यातून एकदा होईल.
- (२) नियामक मंडळ व कार्यकारी मंडळांनी घेतलेल्या निर्णयांचा व त्यानुषंगाने केलेल्या कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करणे.
- (३) नियामक मंडळास आवश्यकता असल्यास सूचना व मार्गदर्शन करणे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०११११४४१३४२६१७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(र.र.गढरी)

शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.मंत्री, कामगार यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,
८. अप्पर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. सचिव, कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. महासंचालक, राज्य कामगार विमा महामंडळ, पंचदिप भवन, सी.आई.जी.मार्ग, नवी दिल्ली- ११० ००२.
१४. आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई.
१५. अप्पर आयुक्त, राज्य कामगार विमा महामंडळ, मुंबई,
१६. संचालक (वैद्यकीय), राज्य कामगार विमा योजना, मुंबई.
१७. निवड नस्ती (राकावि-२)